

Corp. Off : Survey No. 314/3, SDA Compound,
Lasudia Mori, Dewas Naka, Indore - 452010 (M.P.)
Ph. : 0731- 4217800 Fax - 0731- 4217867
E-mail : info@groupsignet.com
Web : www.groupsignet.com
CIN No. : L51900MH1985PLC035202
GST NO. - 23AABCS3489F2ZD

**SIGNET**
INDUSTRIES LIMITED
The Irrigation House (An ISO 9001:2008 Company)

Dated: 15th July, 2023

To, The Secretary National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400051	To, The Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001
--	---

Ref: SIGNET INDUSTRIES LIMITED (ISIN: INE529F01035) BSE Scrip Code: 512131,
NSE Symbol: SIGIND

Sub: Submission of Press Clipping Related to Results of Postal Ballot.

Dear Sir,

Pursuant to Regulation 47(1) (b) of SEBI (LODR) Regulations, 2015 Please find enclose herewith the copy of newspaper publication of voting results of Postal Ballot in Active Times English edition and Mumbai Lakshadweep Marathi edition.

You are requested to please take on record our above said information for your reference and record.

Thanking you
Yours faithfully
For Signet Industries Limited

P Singh

Preeti Singh
Company Secretary &
Compliance Officer
Encl: a/a

Iqbal Khan Breaking Barriers and Setting New Standards



Actor Mohammed Iqbal Khan has humbly paved an exceptional path in the entertainment industry, showcasing the extraordinary performances that set him apart. With each stellar portrayal, he continues to captivate audiences, remaining grounded in his pursuit of excellence. Recently, Iqbal garnered immense recognition for his highly acclaimed web series, "Crackdown 2," which premiered on Jio Cinema, humbly surpassing all expectations by breaking records and setting new benchmarks in the digital space, thanks to the overwhelming viewership it received. Furthermore, Iqbal modestly holds the crown of success on television, with his show being the most-watched on the channel and ranking among the top 5 shows on Indian television. This achievement, while humbling, is a testament to the love and support he receives from viewers. With gratitude in his heart, he expresses his sincere appreciation for the audience's continuous support. "I am deeply grateful for the love and recognition I have received in the entertainment industry," says Iqbal Khan. "I believe it is my duty to deliver performances that connect with the audience, and I'm humbled to have been able to do so."

What truly distinguishes Khan is not only his undeniable acting prowess but also his willingness to take risks and shatter stereotypes. Throughout his career, he has fearlessly embraced unconventional roles, challenging the norms of Indian television and cinema, leaving an indelible impact on the hearts and minds of the audience. It is his dedication, unwavering perseverance, and sincere commitment to his craft that have propelled him to this level of success, earning adoration from fans and critics alike. With humility, he reflects on his career choices, stating, "I have always strived to choose unconventional roles that defy the norms of Indian television, OTT, and cinema. I am grateful for the opportunities that the almighty, as well as my parents' good deeds, have bestowed upon me. As an actor, it will always be my endeavour to entertain my fans and audiences who have showered me with their love and blessings throughout my journey."

PUBLIC NOTICE

This is notice to public at large that one Mr. Deepak Akaram Sankpal was the original allottee of Flat No. 503 in Charkop Sangli Bhavan Co-Op. Hsg. Soc. Ltd., having their address at Plot No. 226, RDP 8/226, Sector No. 4, Charkop, Kandivali (West), Mumbai-400067. Previous committee of the society had inadvertently issued the Share Certificate No. 23 bearing distinctive Nos. 106 to 110 in name of Mr. Akaram Anand Sankpal. Now after all formalities are completed by Mr. Deepak Akaram Sankpal, the society is now issuing the fresh share certificate in the name of Mr. Deepak Akaram Sankpal.

If anyone having objection/claim in respect of old share certificate, then they should contact the society office within 15 days from the date of present advertisement in between 9:00 AM to 5:00 PM, if any objection does not come within the said stipulated time, then society will issue fresh share certificate in the name of Mr. Deepak Akaram Sankpal.

Sd/-
The Secretary
Charkop Sangli Bhavan CHS LTD
Plot No. 226, RDP 8/226,
Sector No. 4, Charkop,
Kandivali- West, Mumbai-400067.
Place: Mumbai Date: 15/07/2023

NOTICE TATA MOTORS LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Horni Mody Street, Mumbai, Maharashtra - 400001

Notice is hereby given that the Certificate(s) for the under mentioned Equity Shares of the Company have been lost / misplaced and the holder(s) of the said Equity Shares have applied to the Company to issue duplicate Share Certificate(s). Any person who has a claim in respect of the said Shares should lodge the same with the Company at its Registered Office within 15 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificate(s) to the aforesaid applicants without any further intimation.

Folio No.	Name of Shareholder	No. of Shares	Cert. Nos.	Distinctive Nos.
E2N2046301	NILIMA ISHVERLAL MEHTA	3940	29226	22705146 - 22709085
	SARLA ISHVERLAL MEHTA			

Place : Mumbai
Date : 15/07/2023
Applicant : NILIMA ISHVERLAL MEHTA

PUBLIC NOTICE

SMT. JYOTSNA KIRIT MEHTA & MR. KIRIT BALWANTLAL MEHTA, were the joint owners of the said Flat No. 204, Second Floor, area admeasuring 74Sq.Ft. Built up, J Wing, Sunrise Residence Building, lying and situated on Survey/Hissa No. 73/2, Village Damat, Taluka. Karjat, Dist Raigad, by an Agreement for Sale dated 01.10.2015, which is duly registered at Sub- Registrar Office Karjat-2, under serial No. 2027/2015. Further out of the said owners, one MR. KIRIT BALWANTLAL MEHTA has died on 18.05.2017, leaving behind him, his only legal heir SMT. JYOTSNA KIRIT MEHTA, who wants to sale said Flat to the Prospective Purchasers. Further any person having any interest or claim by way of any Agreement/ Instrument/Deed or otherwise, in respect of the said Flat should satisfy the undersigned together with the documents in support thereof, within a period of 14 days from the publication of this notice, failing which my client shall proceed further and then no such claims shall be entertain and/ or if there exist any such claim, the same shall be deemed and presumed to have been knowingly and intentionally waived or abandoned.

Sd/-
K. R. Nemade Advocate High Court
Off Add: A-3, Neelkanth Building,
Behind Vaishali Thane, Sardovaya Nagar,
Badlapur (W), Tal Ambarnath Dist Thane

Smruthi Organics Ltd.

Registered Office & Corporate Office:
'Balaji Bhavan', 165-A, Railway Lines, Solapur - 413001
CIN : L24199NP1989PLC052562 Tel.: 0091-217-2310267, FAX : 0091-217-2310268
E-mail : cs@smruthiorganics.com Website : www.smruthiorganics.com

PUBLIC NOTICE

1. The 34th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Saturday 05th August, 2023 at 12:30 pm through Video Conferencing (VC) Other Audio-Visual means (OAVM). This is in view of continuing COVID 19 pandemic and in compliance with the General Circular No. 10/2022 dated 28.02.2022 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/CIR/2023/4 dated January 5, 2023 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) hereinafter collectively referred to as "Circulars".

2. In line with the Circulars, electronic copies of the notice of the 34th AGM and the Annual Report for the year 2022-2023 have been emailed on 12th July, 2023, to all the members whose email addresses are registered with the Company/Depositories. The same is also available at www.smruthiorganics.com, www.bseindia.in and www.mseil.in.

3. Members holding shares in physical form with their email addresses not registered with the Company may promptly register their email addresses with the Company's Share Transfer Agent/raclensservice@adroitcorp.com with the required details (copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card). Members holding shares in dematerialized form may update their email addresses with their Depository Participant.

4. Members have the option to exercise their right to vote on resolutions proposed to be considered at the 34th AGM by remote e-voting as well as e-voting during the AGM through e-voting services provided by CDSL at www.evotingindia.com. The remote e-voting period shall commence at 9:00 am on 02nd August 2023, and will end at 5:00 pm on 04th August 2023, after which remote e-voting shall not be allowed. Those members who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes on the Resolutions through remote e-voting, shall be eligible to vote through the e-voting system during the AGM. Members who have cast their vote by remote e-voting prior to the meeting may participate in the AGM but shall not be entitled to vote again at the meeting. A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date Friday, 28th July, 2023, only shall be entitled to avail the facility to remote e-voting or voting in the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice of the AGM is sent through electronic mode and holds shares as on the said cut-off date, may also avail the User ID and Password by sending a request to cs@smruthiorganics.com/raclensservice@adroitcorp.com.

5. Any query or grievance connected with e-voting may be addressed to helpdesk.evoting@cdslindia.com.

6. The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 29th July, 2023 - 05th August, 2023, (both days inclusive).

Place : Solapur
Date : 15 / 07 / 2023

For Smruthi Organics Ltd
Urushi Khanna
Company Secretary

Proclamation Requiring the Appearance of a Person Accused

(See Section 87)
C. C. No. 791/SS/2019 O.W. No. 45/13
Date: 08/06/13

To,
The Commissioner of Police, Mumbai Suburban.

Whereas, complaint has been made before me that **Kamladevi Singh** has committed (or is suspected to have committed) the offence of punishable under section 138 of the Negotiable Instruments Act and it has been returned to a warrant of arrest thereupon issued that the said **Kamladevi Singh** cannot be found and whereas it has been shown to my satisfaction that the said **Kamladevi Singh** has absconded (or is concealing himself) to avoid the service of the said warrant.

Proclamation is hereby made that the said **Kamladevi Singh** of Flat No. E-101, 01st Floor, Sector - A, Jal-Yayu Vihar, Hirnanandani Gardens, Powai, Mumbai - 400 076 is required to appear at the Metropolitan Magistrate, 48th Court, Andheri, Mumbai (or before me) to answer the said complaint on the 26th day of July, 2023

Dated this 6th day of June, 2023.

Sd/-
Metropolitan Magistrate,
48th Court, Andheri, Mumbai

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Late Smt. Padmaben Dhansukhbhai Desai is a bonafide member of "The Meenal Co-Op. Hsg. Soc. Ltd." and holds 5 fully paid up Shares bearing distinctive Nos. 11 to 15 under Share Certificate No. 3 in respect of Flat No. 3 on Ground Floor situated at Dr. D. G. Palkar Marg, Borivali (West), Mumbai - 400 092.

a) One Smt. Sujata Vishnu Shirke was a founder member of "The Meenal Co-Op. Hsg. Soc. Ltd." in respect of above referred Flat No. 3.

b) Smt. Sujata Vishnu Shirke had sold the said Flat No. 3 to Padmaben Bhiikhubhai Desai under an Agreement for Sale.

c) Under a Maharashtra Government Gazette dated 02-03-1995 Padmaben Bhiikhubhai Desai changed her name to Padmaben Bhiikhubhai Desai to Smt. Padma Dhansukhbhai Desai.

d) As per Gazette Society transferred the Share Certificate in the name of Smt. Padmaben Dhansukhbhai Desai.

My client Mr. Milind Dhansukhbhai Desai has lost / misplaced an Original Agreement for Sale executed between Seller Smt. Sujata Vishnu Shirke and Purchaser her Mother Late Padmaben Bhiikhubhai Desai and matter has also been reported to Borivali (West) Police Station under missing Note No. 2131 / 23 on 13-07-2023.

All Persons, Banks or Financial Institutions having any claim / objection with regards to above referred lost / misplaced Original Agreement or above referred Flat No. 3 by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise however or any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgement of the undersigned or by Registered Post A.D. only to MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE, 704, K L Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such claims it shall be deemed to have been waived and my client may proceed on the basis of the title of above said Flat free from all encumbrances.

Sd/-
MRS. MANISHA M. KOTHARI
Advocate High Court

Place: Mumbai.
Date: 15.07.2023

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that 1) MRS. PRATIBHA RANJAN KORDAY, 2) MRS. VAISHALI AMIT AROSKAR NEE MS. KANCHAN RANJAN KORDAY and 3) MRS. VIDULA MAYURESH BENDRE NEE MS. VIDULA RANJAN KORDAY are legal heirs of Late Mr. Ranjan Shantaram Korday who was the owner of Flat No. 502 on Fifth Floor, D wing of the building known as SHEFFIELD of the Sheffield S.R.A. Co-operative Housing Society Limited, Opp Jarimari Garden, C S Road, Anand Nagar, Dahisar East, Mumbai - 400068 and holding all rights, title and interest in respect of the said Flat alongwith five shares Rs.50/- each bearing distinctive Nos.346 to 350 vide Share Certificate No.70 issued by the Sheffield SRA Co.Op.Hsg.Soc.Ltd. (hereinafter referred to as "THE SAID FLAT AND THE SAID SHARES").

That Originally MR. RANJAN SHANTARAM KORDAY who had purchased and acquired the said flat alongwith holding the said shares (more particularly described in the schedule hereunder written) from M/s. Everest Enterprises (Builder) vide Agreement for Sale dated on 09.06.1999 which agreement is duly stamped. MR. RANJAN SHANTARAM KORDAY expired on 27.09.2021, leaving behind him, his survivors viz. MRS. PRATIBHA RANJAN KORDAY (wife), MRS. VAISHALI AMIT AROSKAR NEE MS. KANCHAN RANJAN KORDAY (Married Daughter) and MRS. VIDULA MAYURESH BENDRE NEE MS. VIDULA RANJAN KORDAY (Married Daughter) the only legal heirs as per Hindu Succession Law who are entitled for the said Flat.

That MRS. VAISHALI AMIT AROSKAR NEE MS. KANCHAN RANJAN KORDAY and MRS. VIDULA MAYURESH BENDRE NEE MS. VIDULA RANJAN KORDAY had already submitted an Affidavit cum NOC in favour of MRS. PRATIBHA RANJAN KORDAY and MRS. VIDULA MAYURESH BENDRE NEE MS. VIDULA RANJAN KORDAY in the name of MRS. PRATIBHA RANJAN KORDAY, and accordingly the society incorporated the name of MRS. PRATIBHA RANJAN KORDAY in the Share Certificate on dated 20.11.2021. Now MRS. VAISHALI AMIT AROSKAR NEE MS. KANCHAN RANJAN KORDAY and MRS. VIDULA MAYURESH BENDRE NEE MS. VIDULA RANJAN KORDAY intends to incorporate their name in the share certificate alongwith MRS. PRATIBHA RANJAN KORDAY.

Any person or persons having any claim, right, title or interest against any said Flat or any part thereof by way of Sale, mortgage (equitable or otherwise), exchanging, transfer, inheritance, lease, easements, tenancy, lien, Licence, gift, bequest, trust, maintenance, possession, encumbrance or any attachment charge under any statutory laws or otherwise however are requested to make the same known in writing along with the supporting documents or any evidence to the address given below within the period of 14th day from the date of publication hereof, failing which the property will be declared as free from all encumbrances without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned.

SCHEDULE OF THE PROPERTY
ALL THAT Flat No. 502 on Fifth Floor, D wing, admeasuring 47.37 sq.mtrs., Carpet/Built-up, in the building known as SHEFFIELD of society known as Sheffield S.R.A. Co-operative Housing Society Ltd., Situated at Opp Jarimari Garden, C S Road, Anand Nagar, Dahisar East, Mumbai - 400068, lying and being on land bearing C.T.S. No. 1202/5, 1202 all encumbrances without reference to any such claims and the same if any will be deemed to have been waived or abandoned.

Mr. Prashant A. Rane
Advocate, High Court,
Office No. 02, Ground Floor, G-1,
New Misquitta Nagar, CHS Ltd., Opp UCO Bank,
Below Krishna Hospital, Hanishankar Joshi Road,
Dahisar East, Mumbai - 400 068.

Place: Mumbai
Date: 15-07-2023

NOTICE

Mr. CHHANALAL SHAH, a Member of Modern Vandana Co-Op. Hsg. Society Ltd. having address at Subhash Lane, Malad (East), Mumbai-400097 and holding Flat No. E/5 on second floor in the society known as Modern Vandana Co-Op. Hsg. Society Ltd. died on or about 14-01-2001 without making any nomination. Mr. SAMIR CHHANALAL SHAH, son of the said deceased joint member has made an application to the society for the transmission of the share of the deceased member & transfer of share certificate with respect to the said Flat in his name on the basis of registered Release Deed dated 05-07-2023 bearing No. BRL1-10302-2023.

The society hereby invites claim, objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to transfer the share of the deceased joint member in favour of Mr. SAMIR CHHANALAL SHAH. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye laws of the society.

For and on behalf of
Modern Vandana Co-Op.
Hsg. Society Ltd.
Sd/-
Hon. Chairman / Secretary
Date: 15-07-2023
Place: Malad, Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN on behalf of my client MRS. RHEA KISHORE BISHNOI NEE RHEA BHAGWANARAM BISHNOI & MR. KISHORE KISHNARAM BISHNOI, are now the owners of Flat No. 15, 2nd Floor, Prem Court Co-operative Housing Society Ltd., admeasuring 610 Sq. Ft. built-up area, situated at 5, Pedder Road, Mumbai - 400 026 and situated on Land bearing C.T.S. No.741 (P), N. S. Sheet No.239 and 233 of Malabar and Cumballa Hill Division, District - Mumbai; that initially, one Brijmohan R. Tikka was the owner of the said Flat No. 15 and the bonafide member of the said Prem Court Co-op Housing Society Limited, holding Share Certificate No. 87 bearing 5 fully paid up shares of Rs.50/- each bearing distinctive Nos. 71 to 75 (both inclusive); The said Brijmohan R. Tikka died on 19/05/1999, later Mrs. Uma Brijmohan Tikka expired on 20/07/2017 leaving behind them, Mr. Rajeev Brijmohan Tikka, Mrs. Suman Vijay Gupta and Mr. Raman Brijmohan Tikka as their only legal heirs and legal representatives, who were entitled to inherit and succeed the 100% undivided ownership also undivided shares, rights, title and interest of the said Flat No. 15 as well as in the said shares as per the law applicable and governed by them i.e. Hindu Succession Act. By the Release Deed dated 12/04/2022 (Date of Registration 12/04/2022) the said Mr. Rajeev Brijmohan Tikka & Mrs. Suman Vijay Gupta as "the Releasees" agreed to release their respective rights, title & interest in the said Flat No. 15 in favour of Mr. Raman Brijmohan Tikka as "the Releasee". That by Sale Agreement dated 02/06/2023 (Date of Registration 02/06/2023) the said Mr. Raman Brijmohan Tikka as "the Vendor/ Transferor" agreed to sell the said Flat No. 15 to us i.e. MRS. RHEA KISHORE BISHNOI NEE RHEA BHAGWANARAM BISHNOI & MR. KISHORE KISHNARAM BISHNOI as "the Purchasers/Transferees".

That the History of Flat No. 15 till the said first Owner Mr. Brijmohan R. Tikka, is not traceable and there is no any Agreement / Document/s is/are available for tracing the title.

Any person(s) other than the said Mr. Raman Brijmohan Tikka having any right, title, interest, claim or demand of any nature whatsoever in respect of the said Flat No. 15 or any part thereof are hereby required to make the same known in writing together with supporting documents in writing, within a period of 7 days from the publication hereof falling which, the claim of such person(s) will be deemed to have been waived and/or abandoned and not binding on our client.

Sd/-
For Associate De Juris, Prop. Adv. Mukta Sohoni
Advocate High Court & Notary for MRS. RHEA KISHORE BISHNOI
NEE RHEA BHAGWANARAM BISHNOI &
MR. KISHORE KISHNARAM BISHNOI
Address : Office No. 208, 2nd Floor, Chawla Complex, Sector 15,
CBD Belapur, Navi Mumbai - 400614.

Date: 15/07/2023
Place: Mumbai

Signet Industries Limited

CIN: L51900MH1985PLC035202
Regd. Office: 1003, Meadows Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai-400059
Website: www.groupsignet.com, E-mail: cspreeti@groupsignet.com, Phone no. : 0731-4217800

RESULT OF POSTAL BALLOT AND E-VOTING

Pursuant to section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulation, 2015 the Company conducted the Postal Ballot (including e-voting) for seeking approval of shareholders for special resolution as specified in Notice of Postal Ballot dated 9th June, 2023.

Mr. Manish Maheshwari, a practicing Company secretary, Scrutinizer for the postal Ballot submitted his report on 14th July, 2023. Based on the Scrutinizer's report the result of postal Ballot are as under:

Sr. No.	Particulars	Type of Resolution	Votes in favour (In no.)	Votes In favour (In %)	Votes casted Against (In no.)	Votes casted Against (In %)
1.	Appointment of Mr. Mayank Shrivastava (DIN: 08102023) as a Director and Re-appointment as an Independent Director for a Second Consecutive Term of Five Years	Special Resolution	18763171	99.99%	1992	0.01%
2.	Appointment of Ms. Palak Malviya (DIN: 07795827) as a Director and Re-appointment as an Independent Director for a Second Consecutive Term of Five Years	Special Resolution	18762653	99.99%	2510	0.01%

As per the result of postal ballot (including e-voting) all aforementioned resolutions have been passed with requisite majority. The result of the postal ballot along with Scrutinizer's Report is displayed on the website of the Company, www.groupsignet.com and also has been communicated to the stock exchanges where the Company's shares are listed.

For, Signet Industries Limited
Sd/-
Preeti Singh
Company Secretary
Date : 14th July, 2023
Place: Mumbai

EQUITAS SMALL FINANCE BANK LTD

(FORMERLY KNOWN AS EQUITAS FINANCE LTD)
Registered Office: No.769, Spencer Plaza, 4th Floor, Phase-II, Anna Salai, Chennai, TN - 600 002. Ph: 044-42995000, 044-42995050

SALE NOTICE FOR THE SALE OF IMMOVABLE PROPERTY

E-Auction Sale Notice for the sale of immovable assets under SARFESI Act, 2002, R/w rule 8(6) of Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrowers, Co-borrowers and Guarantors that the below described immovable property mortgaged to the Secured creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Equitas Small Finance Bank Ltd., will be sold on 16-08-2023 "AS IS WHERE IS" "AS IS WHAT IS CONDITION" for recovery of below mentioned amount due to Equitas Small Finance Bank Ltd., from the following borrowers.

Sl. No.	Borrower/s & Guarantor/s Name & Address Total Due + Interest from	Description of the Immovable Property
1.	Mr. Shyamnarayan Markande Pandey, S/o Markande Pandey,	All that piece Flat No.211 in the building known as Om Sai Apartment lying at S.No.4 Hissa No.28.01 Village Pisavli Tal-Kalyan Dist-Thane. Together with all buildings and structures attached to the earth or permanently fastened to anything attached to earth, both present and future and all easementary/mamool rights annexed thereto.
2.	Mrs. Geeta Shyamnarayan Pandey, W/o Shyamnarayan Pandey, Both are residing at Room No 10, Building No.2 Mharal Gaon, Jai Krishna nagari Kalyan D.C-421301 Loan Account No. VLPKLYN0001908 Claim Amount Due Rs.7,96,831/- as on 14-12-2017 with further interest from 15-12-2017 with monthly rest, charges and costs, etc., (Total Outstanding being Rs.21,50,623/- as on 23.06.2023).	Contact Name: Anant Ramchandra Arolkar - 9869261176 Shailesh - 8652234585

Reserve Price: ₹ 6,40,000/- Earnest Money Deposit: ₹ 64,000/-

DATE OF AUCTION: 16-08-2023
For detailed terms and conditions of the E-Auction sale, please refer to the link provided in www.equitasbank.com & https://sarfaesi.auctiontiger.net

Date : 15.07.2023
Place: Thane

Authorized Officer,
Equitas Small Finance Bank Ltd

MITTAL LIFE STYLE LIMITED

CIN No. L18101MH2005PLC155786
Unit No. 8/9, Ravikiran, Ground Floor, New Link Road, Andheri (West), Mumbai - 400 053.

Standalone Unaudited Statement of Profit and Loss Account for the Quarter ended 30th June 2023 (Rupees in Lakhs)

Particulars	Quarter Ended		Year Ended	
	30/06/2023 (Unaudited)	31/03/2023 (Audited)	30/06/2022 (Audited)	31/03/2023 (Audited)
1. Total income from Operations	1,539.76	1,773.28	1,542.48	6,357.38
2. Profit / (Loss) before Exceptional and Extraordinary Items and Tax	14.08	29.03	2.36	42.97
3. Profit / (Loss) before Extraordinary Items and Tax	14.08	29.03	2.36	42.97
4. Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	34.83	57.66	1.31	52.57
5. Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive income (after tax))	77.93	36	1.31	30.91
6. Equity Share Capital	2,959.34	2,959.34	1,493.44	2,959.34
7. Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				139.32
8. Earning Per Equity Share of Rs. 10/- each: (Not Annualized) (1) Basic & Diluted (2) Restated	0.26	0.12	0.01	0.1
9. Debt-Equity Ratio	0.26	0.12	0.01	0.1
10. Debt Service Coverage Ratio (In times)				6.99
11. Interest Service Coverage Ratio (In times)				6.99

Notes:

- These results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 - Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules as amended from time to time.
- The aforesaid results were reviewed by the audit committee of the board and subsequently taken on record by the board of directors of the Company at their meeting held on 14th July 2023. The review report of Statutory Auditor is being filed with National Stock Exchange and available on NSE website and Company website.
- Gains on sale of Mutual Funds has been classified as extra-ordinary item in the financial result as above. MTM Gain/Loss on Mutual Fund has been classified as Other Comprehensive Income.
- The Company has only one reportable segment i.e. Trading of Fabric therefore disclosure requirement under Ind AS 108 - Segmental reporting are not applicable.
- The figures for the previous period have been regrouped wherever necessary.
- No complaints have been received from investors during the quarter ended 30th June 2023.

For Mittal Life Style Limited
Sd/-
Brijeshkumar Mittal
(Managing Director)
DIN: 02161984

Place: Mumbai
Date: 14th July, 2023

PUBLIC NOTICE

LOSS OF ID CARD

ID Card No. 23041592300404

This is to bring to the notice of the general public that one ID Card of Mr. Panchadev Parasnath Gupta issued by HDFC Bank Ltd. having ID Card No. 23041592300404 has been found missing and/ or lost of 06-07-2023. Anyone who finds the said ID card is requested to return the said ID card to the Manager Debt Services and Management Group, HDFC Bank Limited, Lodha I Think Techno Campus, Building Alpha, 1st Floor, Next to Kanjurmarg Railway Station, Kanjurmarg (East), Mumbai-400042.

Whereof all customers of HDFC Bank Limited are hereby notified not to take any payment to any unauthorised person holding the said ID Card No. 23041592300404

Please take further notice that anybody making payment to any person holding the said ID Card shall do so at his/her own costs, risk and peril and HDFC Bank shall not be bound and/or responsible for any payment

Sd/-
Place : Ajamgadh
For HDFC Bank Ltd.

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED

(Formerly Hindustan Lever Limited (HUL))
Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East) Mumbai - 400 099

Notice is hereby given that the following share certificates has/have been reported as lost/misplaced and Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Name of the holder	Folio No.	No. of Shares (Re./FV)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
Mrs. Urmila Laxman Sadekar And Mr. Laxman Vamanrao Sadekar	HLL2150105	2,400	5124964	854108681 TO 854111080
Mrs. Urmila Laxman Sadekar And Mr. Laxman Vamanrao Sadekar	HLL2953947	160	5274861	1157453391 TO 1157453550

Date: 15-07-2023

Dev Bajpai
Company Secretary

JAY VIJAY GREEN CO-OP. HSG. SOC. LTD.

Add :- Village Achole, Nallasopara-Vasai Link Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar-401209

DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept before on 26/07/2023 at 2:00 PM.

M/s. Jai Jinendra Builders & Shri. Rakesh Kumar Wadhavan & Other those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property -
Mauje Achole, Tal. Vasai, Dist. Palghar

Survey No.	Hissa No.	Area
New S. No. 2 (Part)	-	3174.39 Sq. Mtr.

Office : Administrative Building-A,
206, 2nd Floor, Kolgaon,
Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date : 13/07/2023

Sd/-
(Shirish Kulkarni)
Competent Authority & District
Dy. Registrar Co.Op. Societies, Palghar

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First Floor, Gavdevi Bhaji Mandar, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail: ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

No.DDR/TNA/ deemed conveyance/Notice/33079/2023 Date : 14/07/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 416 of 2023.

Applicant : Om Shivam Co-Operative Housing Society Ltd.
Add : Shivam Apartment, 169/4, Navghar Cross S. V. Road, Bhayander (E.), Tal. & Dist. Thane-401105

Versus
Opponents :- 1. M/s. Sharma Construction Co. Pvt. Ltd., 2. Prakash Manoharal Arola, 3. The Estate Investment Co. Pvt. Ltd.

Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 01/08/2023 at 12.30 p.m.

Description of the Property - Mauje Khari, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Area
Old S. No. 169	4	848 Sq. Mtr.
New S. No. 32		

Sd/-
(Dr. Kishor Mande)
District Deputy Registrar,
Co-operative Societies, Thane &
Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

District Deputy Registrar, Co-operative Societies, Thane & Office of the Competent Authority

under section 5A of the Maharashtra Ownership Flats Act, 1963

First Floor, Gavdevi Bhaji Mandar, Near Gavdevi Maidan, Gokhale Road, Thane (W)-400 602
E-mail: ddr.tna@gmail.com Tel: 022-2533 1486

Date : 14/07/2023
Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

Application No. 413 of 2023.

Applicant : New Vaishali Co-Operative Housing Society Ltd.
Add : Opp. Sai Charan Complex, Goddevi Village, Bhayander (E.), Tal. & Dist. Thane-401105

Versus
Opponents :- 1. M/s. R. R. Enterprises, 2. Sumati Moreshwar Thakur, 3. Ajit Moreshwar Thakur, 4. The Estate Investment Co. Pvt. Ltd. Take the notice that as per below details those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. The hearing in the above case has been fixed on 01/08/2023 at 12.30 p.m.

Description of the Property - Mauje Goddevi, Tal. & Dist. Thane

Survey No./CTS No.	Hissa No.	Area
--------------------	-----------	------

कृषी विद्यापीठाच्या कापूस, ज्वारी व सोयाबीन पिकांसाठी शिफारसी

अकोला, दि.१४ : अकोला जिल्ह्यात पावसाचे आगमन उशीर झाल्याने खरीप हंगामातील पिके पेरणीला उशीर झाला आहे. आपत्कालीन पिक नियोजन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ यांनी पिके पेरणीसंदर्भात शिफारशी केल्या आहे. शिफारशीनुसार शेतकरी बांधवांनी खरीप हंगामात पिकांचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारशी कापूस : अमेरिकन टोसेक देशीक कपाशीचे लवकर पक्क होणारे वाण वापरावेत. साधारण: २० टक्के जादा बियाणे वापरावी, सुधारित व संकरीत वाणाच्या बाबतीत दोन झाडामधील अंतर कमी करावे, मुग, उडीद, सोयाबीन पिकांवर आंतरपीक म्हणून आंतरभाव करावा. कापूस, ज्वारी, तूर, ज्वारी या त्रिस्तरीय आंतरपीक पद्धतीचा (६:१:२:१) अवलंब करावा.


ज्वारी : संकरीत ज्वारीचा सी.एस.एच.-१ किंवा सी.एस.एच.-१४ वाण वापरावा. बियाणाचा दर २० ते २५ टक्के वाढून पेरणी करावी.

सोयाबीन : सोयाबीन टी.ए.एम.एस.३८, टी.ए.एम. एस.९८,३१ किंवा जे.एस. ३३५ वा पैकी उपलब्ध वाण वापरावे. सोयाबीनच्या दोन, सहा किंवा नऊ ओळी नंतर म्हणजेच तुरीची एक ओळ पेरणी करावी. मुग, उडीद, तूर नेहमीप्रमाणे पेरणी करावी.

विदर्भातील ३० हजार तरुणांना मिळणार रोजगार - उदय सामंत

नागपूर, दि.१४ : महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात १ लाख १८ हजार ४२२ कोटी रुपयांची शेट परदेशी गुंतवणूक आली असून, महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर राहिले आहे. आजवर राज्य सरकारने विविध उद्योगांशी २ लाख २३ हजार ३२७ कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. यापैकी ६० हजार ४८५ कोटी रुपयांचे करार विदर्भातील आहेत. यामुळे सुमारे ३० हजार तरुणांना रोजगार मिळेल, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. ते उद्योगांच्या बैठकीनंतर नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

कोटी रुपयांची रिन्युएबल इंडस्ट्री लावण्यासाठी करार करण्यात आला आहे. गडचिरोली, चंद्रपूर येथे स्टील उद्योगासाठी पोषक वातावरण आहे. येथे ४० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून ६ कंपन्या प्रकल्प उभारतील. पाणी, वीज, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बुटीबोरी एमआयडीसीला १०० कोटी व भद्रावतीला २०० कोटी रुपये देण्यात आले आहेत. एमआयडीसीत खडलेल्या उद्योगांसाठी नवसंजीवनी योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र, जे उद्योग काम सुरु करणार नाहीत त्यांचे भूखंड परत घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी येथे प्रस्तावित पेट्रोलियम रिफायनरी प्रकल्पासाठी माती परीक्षांचे काम सुरु आहे. याच



अहवाल आल्यानंतर चित्र स्पष्ट होईल. नागपुरात पेट्रोलियम कॉम्प्लेक्स उभारण्याचे असेल तर आधी काहीतरी रिफायनरी आली पाहिजे. उपमुख्यमंत्री फडणवीस यासाठी प्रयत्न करीत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चंद्रपूर व मेळघाटमध्ये ट्रायबल क्लस्टर आदिवासी भागात विविध प्रकल्प उभारण्याचे धोरण आहे. याअंतर्गत चंद्रपूर व मेळघाट येथे ट्रायबल क्लस्टर उभारण्यास मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर एमआयडीसीमधील उद्योगांवर २०१९ पासून जीएसटी लागू करण्यात आला आहे. केंद्र सरकार एमआयडीसीकडून जीएसटीचे ६५० कोटी रुपये वसूल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. मात्र, याचा बोजा उद्योगकांवर येऊ

नये म्हणून उद्योग विभागाने मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. तोपर्यंत उद्योगकांकडून जीएसटी वसूल करण्यावर स्थगिती देण्यात आली आहे, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. यासोबतच देवाता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात का सुरु होऊ शकला नाही, याची वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका येत्या पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारतर्फे सादर केली जाईल, असे सामंत यांनी जाहीर केले.

गडकरींच्या हस्ते ३ महामार्गांची पायाभरणी

अमरावती, दि.१४: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी आज आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांची एकूण लांबी ७९ किलो मीटर असून एकूण खर्च २,९०० कोटी रुपये आहे. कृष्णपट्टणम बंदराला विनाअडथळा आणि सुरक्षित संपर्क सुविधा प्रदान करणे, राष्ट्रीय बृहत योजनेतील नोड्स, औद्योगिक नोड्स आणि ग्लोबल येथील विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये गतिमान सुविधा उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट असल्याचे गडकरी यांनी सांगितले. याशिवाय हे रस्ते प्रकल्प तिरुपती मधील श्री बालाजी मंदिर आणि श्रीकालहस्तीमधील श्री शिव मंदिर या सारख्या धार्मिक स्थळी प्रवास करणाऱ्या भाविकांची सुरक्षितता आणि सुविधा वाढवतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण देशात जलद, विनाअडथळा आणि उर्जा-कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोत, असे गडकरी यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्हाच्या विकासासाठी १०७ कोटी रुपयांची तरतूद

मुंबई, दि.१४ : मुंबई उपनगर जिल्हासाठी सन २०२३-२४ मध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) ९२० कोटी रुपये, अनुसूचित जाती उपयोजना ५५ कोटी रुपये व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (ओटीएसपी) अंतर्गत ५.७१ कोटी रुपये असा एकूण ९७६.७१ कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित झाला आहे. ही कामे गतीने करणार असून, जिल्हा नियोजन अंतर्गत प्रत्येक वॉर्डच्या कार्य क्षेत्रातील झोपडपट्टी रस्ते काँक्रीटकरणबरोबरच मूलभूत सोयी - सुविधांचा विकास करण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. म हापालिकांच्या दोन हजार शाळांमध्ये व्यायामशाळा उभारण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज चेतना म हाविद्यालय येथे झाली. त्यावेळी पालकमंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी खासदार गोपाळ शेठ्ठी, खासदार राहुल शेवाळे, आमदार ड. अनिल परब, अमित साठम, अतुल भातखळकर, डॉ.भारती लक्ष्मेकर, ऋतुजा लटके, ड. पराग अळवणी, दिलीप लाडे, मिहीर कोटेश्या, योगेश सागर, सुनील प्रभू, रमेश कोरगावकर, विलास पोतनीस, सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश फातर्पेकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी.वेलाणारू, अश्विनी भिडे उपस्थित होते.

मंत्री श्री. लोढा म्हणाले की, झोपडपट्टी वासियांच्या जीवनमानात सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार

आहे. झोपडपट्टी भागातील मुलभूत सुविधांबरोबरच रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, सार्वजनिक भूखंडावर खेळाची मैदाने, अंगणवाड्यांची स्थापना, उद्यानांची निर्मिती तसेच झोपडपट्टी भागातील बेरोजगारांसाठी कौशल्य विकास, आरोग्य सुविधांचा विकास इत्यादी प्रकल्प हाती घेण्यात येतील.

नागरी दलितेतर वस्त्यांची सुधारणा - ४८८.४८ कोटी रुपये, झोपडपट्टीवासियांचे स्थलांतर व पुनर्वसन योजनेतर्गत संरक्षक भिंत बांधकामे - ११५.०० कोटी रुपये, कौशल्य विकास कार्यक्रम - ५.०० कोटी रुपये, महिला व बाल विकासासाठी उपलब्ध ३ टक्के निधी अंतर्गत प्रकल्प १८.६५ कोटी रुपये, नाविन्यपूर्ण योजना- २७.९७ कोटी रुपये, दलितवस्ती सुधार योजना - ४७.५१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असेही मंत्री श्री.लोढा यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.लोढा म्हणाले की, महिला व बाल विकासाच्या १८.६५ कोटी रुपयांच्या निधीमधून सन २०२३-२४ मध्ये जिल्ह्यात महिला व बाल भवन बांधण्याचे प्रस्तावित आहे. चेंबूर येथील चिन्मय एड सोसायटीच्या मोकळ्या जागेत हा प्रकल्प हाती घेण्यात येईल. महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूच्या विक्रीसाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मॉलच्या धर्तीवर इमारत बांधणे, महिला व बाल विकास विभागाच्या जिल्हास्तरीय संस्थांचे बळकटीकरण, बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाड्यांचा विकास करण्यात येईल.



Godrej Consumer Products Limited
Godrej One, 4th Floor, Pirojshanagar, Eastern Express Highway, Vikhroli (E), Mumbai 400 079.
Tel: 25188010/20/30, Fax: 25188040
E-mail: investor.relations@godrejcp.com. Website: www.godrejcp.com
CIN: L24246MH2000PLC129806

NOTICE OF 23rd ANNUAL GENERAL MEETING ("AGM") AND E-VOTING

Notice is hereby given that the twenty third Annual General Meeting of Godrej Consumer Products Limited will be held on Monday, August 7, 2023 at 5.45 p.m. (IST) through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"). In compliance with relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") and Securities Exchange Board of India ("SEBI"), the Companies are allowed to hold the AGM through VC/OAVM, without physical presence of members at a common venue. Hence, the AGM of the Company is being held through VC/OAVM to transact the business as set forth in the Notice of the AGM dated July 7, 2023.

In compliance with circulars, the Company is electronically dispatching the copies of Notice of AGM and the Annual & Integrated Report for financial year 2022-23 to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant. The Notice of the AGM and the Annual & Integrated Report is uploaded on the Investor's page on the Company website <https://godrejcp.com/investors/annual-reports>

E-voting information

Members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date (July 31, 2023), may cast their votes electronically on the business as set forth in the Notice of AGM through e-voting services provided by Central Depository Services Limited ("CDSL"). Members are hereby informed that:

- i. The business as set forth in the Notice of AGM may be transacted through remote e-voting or e-voting during the AGM.
- ii. The remote e-voting shall commence on 9.00 a.m. (IST) on Thursday, August 03, 2023 and end on 5.00 p.m. (IST) on Sunday, August 06, 2023
- iii. The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting during the AGM will be July 31, 2023.
- iv. The remote e-voting module shall be disabled by CDSL for voting after 5.00 p.m. (IST) on August 6, 2023.
- v. Any person who acquires shares of the Company and becomes a member after dispatch of the Notice of AGM and holding shares as on cut-off date i.e. July 31, 2023 may obtain login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then existing login ID and password can be used for casting vote.
- vi. The facility for e-voting will also be made available during the AGM and those members present in AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system at the AGM.
- vii. The members who have cast their vote through remote e-voting can attend the AGM but shall not be entitled to cast the vote again during the AGM.
- viii. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date July 31, 2023 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM.
- ix. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address with the Registrar and Share Transfer Agent ("RTA") - Link Intime India Pvt Ltd by submitting the hard copies of the Know Your Customer ("KYC") forms which are available at the website of RTA at <https://web.linkintime.co.in/KYC-downloads.html>
- x. Any member who wish to receive the copies of the Annual & Integrated Report for the Financial year 2022-23 can write to the Company at investor.relations@godrejcp.com, quoting the Folio No.
- xii. In case of any queries, members may contact Mr. R Shivshankar, DGM - Corporate Secretarial by sending an e-mail to investor.relations@godrejcp.com, to address grievances connected with e-voting.
- xiii. The members who require technical assistance to access and participate in the meeting through VC may contact Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compound, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdsindia.com or call 1800 225 55 33.

By order of the Board of Directors
For Godrej Consumer Products Limited

Rahul Botadara
Company Secretary & Compliance Officer
Date: July 14, 2023
Place: Mumbai

प्रमुख विक्री केंद्रांमध्ये वितरणासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून टोमॅटो खरेदीचे निर्देश

नवी दिल्ली, दि.१४ : ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मंड्यांमधून त्वरित टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून गेल्या महिन्याभरात टोमॅटोच्या दराने सर्वांचे वाढ नोंदवलेल्या प्रमुख विक्री केंद्रांमध्ये टोमॅटो वितरित करता येईल. या आठवड्यात शुक्रवारपर्यंत टोमॅटोचा साठा किर्कोळ दुकानांच्या माध्यमातून दिल्ली-एनसीआर क्षेत्रातील ग्राहकांना सवलतीच्या दरात वितरित केला जाईल. गेल्या एका महिन्याच्या ज्या केंद्रांमध्ये प्रचलित किमती देशभरातील सरासरी किमतीपेक्षा जास्त आहेत अशा केंद्रांमध्ये टोमॅटोचा साठा वितरित केला जाईल. ज्या रज्यांमध्ये अशा केंद्रांचे प्रमाण जास्त आहे अशा प्रमुख केंद्रांची हस्तक्षेपासाठी निवड करण्यात आली आहे. टोमॅटोचे उत्पादन भारतातील जवळपास सर्व रज्यांमध्ये वेगवेगळ्या प्रमाणात होते. बहुतांश उत्पादन भारताच्या दक्षिण आणि पश्चिम भागात होते, ज्यांचा एकूण उत्पादनात ५६% ते ५८% वाटा आहे. दक्षिण आणि

पश्चिम प्रदेशात अतिरिक्त उत्पादन होत असल्यामुळे पिकाच्या हंगामानुसार इतर बाजारपेठांना त्याचा पुरवठा केला जातो. प्रत्येक भागातील पिकाचा हंगाम देखील भिन्न आहे. पीक कापणीचा हंगाम डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर हा कालखंड टोमॅटोसाठी कमी उत्पादनाचा असतो. जुलै महिना पावसाळ्याच्या ऋतूचा असल्यामुळे वितरणाशी संबंधित आणखी आव्हाने आणि वाहतूकीदरम्यान होणारे नुकसान यामुळे किमती वाढतात. लागवड आणि कापणीच्या हंगामाचे चक्र आणि प्रदेशांमधील विविधता हे घटक टोमॅटोच्या किमतीला प्रामुख्याने जबाबदार आहेत. सामान्य किमतीच्या हंगामाव्यतिरिक्त, पुरवठा साखळीतील तात्पुरता व्यत्यय आणि प्रतिकूल हवामानामुळे पिकाचे नुकसान यामुळे अनेकदा किमतींमध्ये अचानक वाढ होते. सध्या, महाराष्ट्रातून विशेषतः सातारा, नारायणगाव आणि नाशिकमधून गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर काही रज्यांमधील बाजारपेठांमध्ये पुरवठा होतो, जो या महिन्याच्या शेवटपर्यंत पुरेल अशी अपेक्षा आहे. आंध्र प्रदेशातील मदनपल्ली (चिन्नूर) येथेही वाजवी प्रमाणात आवक सुरु आहे.

महाराष्ट्र शासन
कार्यकारी अधिपता यांचे कार्यालय,
दक्षिण मंडळ (विद्युत) सा.बा.विभाग, मुंबई
बांधकाम भवन, १ ला मजला, मर्यादा रोड, फोर्ट, मुंबई-०१.

मेल पत्ता: cjsouthmumbai@mahapub.gov.in दूरध्वनी क्रमांक-०२२-२२०८४४८

ई निविदा सूचना क्र. १६ सन २०२३-२४
कार्यकारी अधिपता यांचे कार्यालय, सा.बा.विभाग, मुंबई फोर्ट, मुंबई, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडून विद्युत अनुशासनात्मक कंत्राटदाराकडून खालील कामांसाठी बांधकाम क्षेत्रात विविध ई-निविदा प्रकल्पांसाठी (ऑनलाईन) निविदा मागित आहेत. निविदा भरण्यात राहणाऱ्या संकेतस्थळवर <https://mahatenders.gov.in> येथून क्लिकनॉट करून घ्यावी. सर्वेचे निविदा स्वीकारण्याच्या अटी व शर्तीच्या अतिरिक्त अधिकृत अधिपता (वि), मुंबई प्रादेशिक विद्युत मंडळ, सा.बा. विभाग मुंबई यांना राखून ठेवला आहे. अट असलेली निविदा स्वीकारण्यात येणार नाही.

कामाचे नाव :- Est No / MESD / MS /4005 OF 2023-24. Providing Audio and Video Conferencing System with necessary connectivity for Meeting Hall of Minister, PWD at Mezzanine floor, Main building, Mantralaya, Mumbai.

अंदाजित किंमत रुपये :- 1,46,116,271/-

ई-निविदा उपलब्ध कालावधी :- दिनांक १७.०७.२०२३ दुपारी १३.०० पासून ते दिनांक ०१.०८.२०२३ रोजी दुपारी १३.०० वाजेपर्यंत

ई- निविदा उघडणे व टिकणा :- दिनांक ०२.०८.२०२३ रोजी दुपारी १४.०० नंतर अधीक्षक अधिपता (वि), मुंबई प्रादेशिक विद्युत मंडळ, सा.बा. विभाग मुंबई.

खालील संकेतस्थळावर ई-निविदाची सर्व माहिती उपलब्ध आहे.

१. <https://mahatenders.gov.in> (सर्वर निविदासुचनेचे वहाई बटल होत असल्यास वरील वेबसाईटवरती कळविण्यात येईल.)
२. कार्यकारी अधिपता दक्षिण मंडळ (विद्युत) विभाग, सा.बा.विभाग, मुंबई फोर्ट, मुंबई, कार्यालयातील सूचना फलक.
३. कामाच्या करारनाम्यात पोस्ट ब्लॉकनिफेकेशन क्रायटेरिया समाविष्ट केलेला आहे.

जा.क्र.-काअ/दमुनिवि/नि.ति./३६८२/२०२३-२४
दिनांक-१७.०७.२०२३

आराओसी-२०२३-२४/क्र.-५/सी२११६

(सोमनाथ आ. शं)
कार्यकारी अधिपता
दक्षिण मंडळ विद्युत विभाग,
सा.बा. विभाग, मुंबई.

येवला मतदारसंघातील ४२ गावांच्या सरपंच लोकप्रतिनिधींचा भुजबळांच्या निर्णयाला पाठोवा

येवला, दि.१४ : येवला मतदारसंघाच्या लासलागाव, विठुरसह परिसरातील ४२ गावांचे सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी छगन कार्यालयीन भुजबळांना पाठिंबा दिला आहे. आज सकाळी भुजबळ फॉर्म येथे भेट घेत सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी भुजबळांना पाठिंबा दिला. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब धिरसागर, भाऊसाहेब भवर, दत्तात्रय मुकुंद, शिवाजी सुपनर, दत्ता रायते, सचिन दळेकर, आत्माराम दळेकर, चंदु लांडबले, बबन शिंदे, मंगेश गवळी, माधव जगताप यांच्यासह पादाधिकारी उपस्थित होते.

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that Shri Gargadas G. Mehta, was the owner of Flat No.214, "B" Wing, Second Floor, of Mehta Patel Shopping Centre Co-operative Housing Society Ltd., at Modi Patel Road, Bhayander (W), Dist. Thane, who expired on 14/05/2003, and thereby (1) Shri Vijay Gargadas Mehta, (2) Shri Shaillesh Gargadas Mehta, (3) Smt. Asha Dhiren Mehta & (4) Shri Kanaiyalal Gargadas Mehta, who by Declaration Dated 8/6/2004, duly notified, have given their No Objection for transfer in favour of Smt. Madhuben Vijay Mehta, who are the legal heirs. Then by Agreement dated 19/6/2010, Smt. Madhuben Vijay Mehta, have sold the said Flat to Shri Pravin Shantilal Sanghavi & Smt. Alka Pravin Sanghavi, who by an Agreement dated 23/03/2016, have sold the said Flat to Shri Dinesh D. Singhvi & Smt. Kavita D. Singhvi, being the present owners and members of the society. All person's having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak C.H.S. Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane- 401 101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any person/s has any claims on the said Flat and the said Shares which please take a note.

Sd/-
PUNIT SUNIL GARODIA
(Advocate, High Court, Mumbai)
Place: Bhayander Date: 15.07.2023

स्मृती ऑर्गॅनिक्स लि.
नोंदणीकृत कार्यालय : बालाजी भवन, १६५-ए, रेल्वे लाईन, सोलापूर - ४१३००१
CIN : L24119PN1989PLC052562 E-mail : cs@smuthiorganics.com Website : www.smuthiorganics.com
Tel: 0091-217-2310267, FAX: 0091-217-2310288

१. कंपनीची ३४ वी वार्षिक सर्वसाधारणसभ्या, शनिवार दि. ०५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरेन्सिंग (VC) / अदर ऑडिओ व्हिडिओल मिन्नस द्वारे घेण्यात येईल. कोविड १९ नंतरच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, निम्न व्यवहार मंडलायाम (एससी) कंपनी अधिनियम २०१३ आणि त्याअंतर्गत केलेल्या नियमांद्वारे कंपनीद्वारे सर्वसाधारण व विशेष ठराव मंजुरीवरील स्पष्टीकरणे शी संबंधित सामान्य परीपत्रक दिनांक २८ डिसेंबर, २०२३, क्र. ५०/२०२२, आणि सेल्युलरटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे जारी सर्वयुक्त दिनांक ०५ जानेवारी २०२३ क्र. SEBI/HO/CFD/PoD-2/PICR/2023/4 (एकत्रितपणे परीपत्रके म्हणून संक्षिप्त).

२. ज्या सभासदांचे इमेल कंपनीकडे/डीपोसिटरी कडे नोंद आहे त्या सभासदांना ३४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल इमेलद्वारे १२/०७/२०२३ रोजी पाठवण्यात आला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेचा अहवाल www.smuthiorganics.com आणि www.msai.in वर देखील उपलब्ध आहे.

३. छापील स्वरूपित समभाग प्रमाणपत्र बाळगणाऱ्या सभासदांनी त्यांचे इमेल आयडी कंपनीकडे नोंद केले नसतील त्यांनी त्यांचे इमेल, समभाग हस्तांतरण एंजेंटकडे (समभाग प्रमाणपत्र नसल्यास) (एनएफसी), पॅनकार्ड, आधारकार्ड (स्वयं साक्षात्कृत स्कॅन कॉपी) या डॉक्युमेंटासह clientservice@adrocorp.com यावर नोंदवावेत. डिमिट स्वरूपित समभाग बाळगणाऱ्या सभासदांनी त्यांचे मेलमधील बदल डेपोसिटरी पार्टीसिटंट कडे कळवावेत.

४. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठरावांवर रिमोट इवॉल्यूटिंग किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी होणाऱ्या इवॉल्यूटिंग मॉडल नोंदवू शकतात. इ वॉटिंगची सुविधा सिडीएसएल द्वारे www.evotingindia.com वर देण्यात आली आहे. रिमोट इवॉल्यूटिंग कालावधी ०२ ऑगस्ट २०२३ (सकाळी ०९ वाजता) ते ०४ ऑगस्ट २०२३ (संध्याकाळी ०५.००) वाजेपर्यंत आहे. यावेळे नंतर केलेले मतदान ग्राह्य धरले जाणार नाही. जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेस व्हिडिओ कॉन्फरेन्सिंग/अदर ऑडिओ व्हिडिओल मिन्नसद्वारे उपस्थित राहतील आणि ज्यांनी रिमोट इवॉल्यूटिंगद्वारे मतदान केलेले नाही ते सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दिवशी इ-वॉटिंग करू शकतात. ज्या सभासदांनी सभेपूर्वी रिमोट इवॉल्यूटिंग द्वारे मतदान केले आहे ते सभासद सभेला उपस्थित राहू शकतात परंतु मतदान करू शकणार नाहीत. ज्या सभासदांचे नाव सभासद नोंदवही मध्ये २८ जुलै २०२३ रोजी नोंद केलेले आहे तेच सभासद इवॉल्यूटिंग किंवा सभेच्या दिवशीचे वोटिंग करण्यास पात्र आहेत. ज्या सभासदांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचना नंतर समभाग घेतले असतील ते सभासद cs@smuthiorganics.com या पत्त्यावर मेल पाठवून युरर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

५. इ- वॉटिंग बाबतच्या कोणत्याही समस्यांकरिता helpdesk.evoting@cdsindia.com संपर्क करावा.

६. सभासद नोंदवही व समभाग हस्तांतरण नोंदवही दिनांक २९ जुलै २०२३ ते ०५ ऑगस्ट २०२३ (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहिले.

दि. : वरील मसुदा मूळ इंग्रजी मसुदाचे रबरे भाषांतर असून कोणत्याही विसंगती करीत मूळ इंग्रजी मसुदा ग्राह्य घ्यावे.

स्मृती ऑर्गॅनिक्स लि. करिता
उपस्थापक
द्वितीय उपाध्यक्ष
कंपनी सचिव

स्थळ : सोलापूर
दिनांक : १५/०७/२०२३

Signet Industries Limited
CIN: L51900MH1985PLC035202
Regd. Office: 1003, Meadows Building, Sahar Plaza Complex, Andheri Kurla Road, Andheri (East), Mumbai- 400059
Website: www.groupsignet.com, E-mail: cspreeti@groupsignet.com, Phone no. : 0731-4217800

RESULT OF POSTAL BALLOT AND E-VOTING

Pursuant to section 108 and 110 of the Companies Act, 2013 read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulation, 2015 the Company conducted the Postal Ballot (including e-voting) for seeking approval of shareholders for special resolution as specified in Notice of Postal Ballot dated 9th June, 2023.

Mr. Manish Maheshwari, a practicing Company secretary, Scrutinizer for the postal Ballot submitted his report on 14th of July, 2023. Based on the Scrutinizer's report the result of postal Ballot are as under:

Sr.	Particulars	Type of Resolution	Votes in favour (In no.)	Votes in favour (In %)	Votes Against (In no.)	Votes Against (In %)
1.	Appointment of Mr. Mayank Shrivastava (DIN: 08102022) as a Director and Re-appointment as an Independent Director for a Second Consecutive Term of Five Years	Special Resolution	18763171	99.99%	1992	0.01%
2.	Appointment of Ms. Palak Malviya (DIN: 07798827) as a Director and Re-appointment as an Independent Director for a Second Consecutive Term of Five Years	Special Resolution	18762653	99.99%	2510	0.01%

As per the result of postal ballot (including e-voting) all aforementioned resolutions have been passed with requisite majority. The result of the postal ballot along with Scrutinizer's Report is displayed on the website of the Company, www.groupsignet.com and also has been communicated to the stock exchanges where the Company's shares are listed.

For, Signet Industries Limited
Date : 14th July, 2023
Place: Mumbai
Sd/-
Preeti Singh
Company Secretary